

## August 30, 2023

## **National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051.

## **BSE Limited**

Phirozee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Sub.: Newspaper advertisement titled Postal Ballot Notice

Ref.: Scrip ID - STLTECH/ Scrip Code - 532374

Dear Sir/Madam,

In continuation to our letter dated August 29, 2023 and pursuant to Regulation 47 and Regulation 30 read with Para A of Schedule III Part A of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith a copy of newspaper advertisements dated August 30, 2023 published for the shareholders of the Company, in Business Standard (English) and Loksatta (Marathi), with regard to the completion of dispatch of Postal Ballot Notice.

The aforesaid advertisements will also be hosted on the website of the Company at www.stl.tech

Kindly take the same on record.

Thanking you.

Yours faithfully,

For Sterlite Technologies Limited

## **Amit Deshpande**

General Counsel & Company Secretary (ACS 17551)

Encl.: As above.



## NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

The Tata Power Company Limited hereby invites Expression of Interest fro eligible parties for "Replacement and strengthening of sheets at Boiler lift sha and JNT 1 of Mundra Thermal Power Station, Gujarat" (Tender Ref. No

For details of pre-qualification requirements, purchasing of tender document, bit security, etc., please visit Tender section of our website (URL https://www.talapower.com/ender/lenderlist.aspx). Eligible parties willing to participate may submit their expression of interest along with the tender fee on o participate may submit thei before **8° September 2023**.

#### Beware of fake Telegram, Facebook and other social **∭**jwealth media entities claiming to be owned by NJ India Invest Private Limited

There may be fake Telegram, Facebook and other social media entities claiming to be owned by NJ India Invest Private Limited! NJ Weath ("NJ"). Please do not get misled by them and their luring schemes. NJ does not hold any official Telegram account. It has been observed that few fake groups & profiles are pretending to be owned by NJ to mislead and dupe the investors. NJ is in no way associated with this fake group/communication channels and shall not be held liable for any losses whatsoew.

losses whatsoever.

NJ is only present on the following social media platforms with the handles/channel names as mentioned below:

Twitter: https://twitter.com/NJWealth Twitter: https://lwitter.com/NJWealth
Instagram: i) https://www.instagram.com/njwealth.in/
ii) https://www.instagram.com/njwealth.partner/
YouTube: i) https://www.youtube.com/@NJWealth0155
ii) https://www.youtube.com/@njwealthpartners
Facebook: i) https://www.facebook.com/njwealthjartner/
iii) https://www.facebook.com/njgroup
Linkedln: j) https://www.linkedln.com/showcase/nj-wealth/
iii) https://www.linkedln.com/showcase/nj-wealth/
iii) https://www.linkedln.com/showcase/nj-wealth/
iii) https://www.linkdln.com/company/nj-group/

ii) https://www.linkdin.com/company/in-jeroup/

NJ does not promise or misguide investors/public in any form or on any social platforms for abnormal earnings or returns while investing in any investment products. NJ requests social media users and investors to report fraudulent groups on Telegram to abuse@telegram.org and contact Facebook help center if found any such groups on Facebook or report at email@nijgroup.in. Please visit NJ's official website www.nijgroup.in for any authorized and official information about its products and offerings and official social media handles/channels.



STAR PAPER MILLS LIMITED CIN-121011WB1936PLC008726 Registered Office:Duncan House, 2nd Floo 31 Netaji Subhas Road, Kolkata - 700 001. Ph: (033) 22427380 & 22427383

## NOTICE OF 84TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING BOOK-CLOSURE & DIVIDEND INFORMATION

- NOTICE is hereby given that the 84th Annual General Me (AGM) of the members of Star Paper Mills Limited will be (AGM) of the members of Star Paper Mills Limited will be perfectly 22d at 11.30 AM Horugh \(^1\) Conferencing Other Audio Visual Means \(^1\) COOMMY in complete with the applicable provisions of the Companies Act, 2013 and with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Requirements) Regulations, 2015 and revenue Circulars issued ministry of Corporate Affairs and SEBI, to transact the bus as set out in the 84th AGM Notice.
- as set out in the 84th AGM Notice. In terms of above, soft copies of the 84th AGM Notice and Arms in terms of above, soft copies of the 84th AGM Notice and Arms of the 84th AGM Notice and 184th AGM Notice an
- requested who have not registered their e-mail address requested to register the same through their Depository Parties for the same through their Depository Parties for the same are held in demail form and in case of physical holding sending duly filled requisite Investor form(s) with supporting domit to Company's RTA. Kfin Technologies Limited by post or einward ris@kfintech.com.

einward.ris@kifntech.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (\*LOR\*), the Register of Members and Share Transfer Bobk. 2015 (\*LOR\*), the Register of Members and Share Transfer Bobk. 222 and September. 2023 (both days inclusive) for the purpose of 84th AGM of the company, Further, the company has Xind Firldy, 1515 September, 2023 as the Record date for dividend entitlement ownerbers for the year ended 31st March, 2023.

in terms of Section 108 read with Rule 20 of the Companies (Managemer and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 or Edwin Regulation, the company has engaged fifth Technologie the United Section 10 of the Section 10 of the United Section 10 of the United Section 10 of the United Section 10 of the Se

- The remote e-voting period commences on Tuesday, 19th Septem 2023 at 9:00 AM (IST) and ends on Thursday, 21st Septem 2023, at 5:00 PM (IST). Thereafter, the e-voting module shal disabled.
- unsaured.

  The cutt-off date for determining eligibility of members for "E-voting 15th September, 2023. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled for "E-voting".
- emuted for 'E-voting'.

  Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding sheres as on the cut-off of the Notice of the Meeting and holding sheres as on the cut-off of the Notice of the N
- Notice.

  Mr. Debabrata Dutt, proprietor of M/s D. Dutt & Co., Com Secretaries has been appointed as the Scrutinizer to scrut the remote e-voting and e-voting during AGM in a fair and transp
- manner.

  Jin case of any query, please mail at einward ris@ kfintech quoling your Folio no/ DP ID & Client ID. Below are the detal person responsible to address grievances related to 15-volir Mr. B. Prasad- Dy, Manager-Corporate Registry (RIS), Kfin Technologies Limited Selenium Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Hyderlaad 500 032.

Phone: 040-6716 2222; Toll free:1800-309-4001. TDS on payment of dividend: Dividend declared and paid Company is taxable in the hands of shareholders and the Com required to deduct tax at source (TDS) from dividend at the ag-rates. In order to enable the Company to determine the app TDS rates as applicable, shareholders are requested to relevant documents pursuant to income Tax Act. 1961 to the Co-TAX Actin Technologies Limited latest by 8th Sept., 2023.

- Kfin Technologies Limited latest by 8th Sept., 2023.
- Totant Notice to Physical shareholders for competion of KYC:
- Island shareholders are requested to submit their PAN, full KYC islaid shareholders are requested to submit their PAN, full KYC is including bank details and normaliston details in Form ISR-1 and relevant forms at the earliest to company's RTA. Pursuant to Circular dated 16th March, 2023 on-availability of KYC documents is with the Company/RTA on or before 30th Sept., 2023 will result searing of the physical shareholders folios and the same shall be same shall be

Date : 29th August, 2023 Place : Saharanpur(UP)

Saurabh Arora
Company Secretary
Place: Noida
Date: August 30, 2023

### **Semac Consultants Limited**

SEMAC (Formerly Known as Revathi Equipment Limited)
Registered Office: Pollachi Road, Malumachampatti Post,Coimbatore - 641 050
Phone: 491-425655116 (DNI-29120721977PLC000780
STATEMENT OF REVISED AUDITED FINANCIAL RESULTS FOR YEAR ENDED MARCH 31, 2023

		STANDALONE		CONSOLIDATED	
SI		Year Ended		Year Ended	
No.		31st March 2023 (Audited)	31st March 2022 (Audited)	31st March 2023 (Audited)	31st March 2022 (Audited)
1	Total Income from Operations (net)	30,607.72	6,141.53	32,969.66	8,386.94
2	Net Profit/(Loss) for the period before tax	2,438.12	65.49	2,726.37	178.29
3	Net Profit/(Loss) for the period after tax	1,666.87	163.72	1,925.63	256.25
4	4 Total Comprehensive Income for the period				
1	(Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
	and other Comprehensive Income (after tax)	(11.44)	(11.03)	77.24	22.57
5	Equity Share Capital	311.73	311.73	311.73	311.73
6	Reserves (excluding Revaluation Reserve)as shown in the Audited Balance Sheet of the				
1	previous year	10137.90	8482.47	11028.99	9147.73
7	Earnings per equity share	53.47	5.25	61.77	8.22

one is a netrator of the detailed format of Annual Financial Results fleet with the Stock Exchanges dento 3.5 of the SESI (sings) and Other Discobsure Requirements (Regulation, 2015). However, the second of the second of the second of the second of the contract were reviewed and recommended by the seculd offenders of the company that the respective membring held on Aquast 25, 2023. To of the Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchanges and the Second of the Stock Exchanges and Second of the Second of the Stock Exchanges and Second of the Second of the Stock Exchanges and Second of the Second of the Stock Exchanges and Second of the Second August 29, 2023. The ful the Stock Exchanges

for and on behalf of the Board **Abhishek Dalmia** Executive Chairman DIN: 00011958

# STC STERLITE TECHNOLOGIES LIMITED

Registered Office: 4th Floor, Godrej Millennium, Koregaon Road 9, STS 12/1, Pune-411 001, Maharashtra, India. CIN: L31300P/200F.C202408, Phone: +91-020-30514000, Fax: +91-020-30514113, Email id: secretaria@stl.tech, Website: www.stl.tech

#### NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013, ("the Act") read with Companies (Management and Administration) Rules, 2014, ("Rules") and Regulation 44 of the Securities and Exchange Board (and ("SER") (Lights) (Obligations and Sociosure Requirements) Regulations, 2017, ("Stein) Regulations") and pursuant to an other laws, rules and regulations, Sterifie Technologies Limited ("the Company") is seeking approval from its Member hongly Postal Ballot to transact the below-mentioned business, as set from in the Rotice Educat August 1, 2023 hrough support to the Rotice Stein Stein Rules ("Section Rules").

Sr. No.	Agenda of the Notice	Resolution
1	To consider and approve the appointment of Mr. Venkatesh Murthy (DIN: 08567907) as	Special
	a Whole-Time Director of the Company effective from August 11, 2023 to August 10, 2028	

a Whole-lime Director of the Company effective from August 11, 2023 to August 10, 2028.

Persiant to General Cricular Nos. 14/2009 dated April 18, 2020 and 17/2009 dated April 18, 2020 and 2009 dated April 18, 2020 and 58, 2020 and 59, 2

The voting rights of the Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Com Cut-off date.

Ju-Grotages. Trussmart to the provisions of Sections 108 and 110 of the Act read with Rule 20 and 22 of the Rules and other applicable Rules made thereunder, Secretarial Standards on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, Staign Repullations, 160 company is providing e-voting facility to Isk Members to cast their vites. The postal ballot e-voting facility will be available during the following period and the Company has engaged Klin to provide the ervises of e-voting to the Members.

From 10.00 a.m. on August 30, 2023 g To 5.00 p.m. September 28, 2023 :ility will be disabled thereafter by Kfin and voting shall not be allowed beyond the said date

The e-voting facility will be disabled thereafter by Kifn and voting shall not be allowed beyond the said date. Members with have not updated their email address are requested to register the same in respect of shares held by them in electronic form with the Depository through their DPs and in respect of shares held in physical form by completing their KYC in term of SEBI Critical No. SEBI HOMINISON MIRSD-Ph0-11PR/DE20237, dated March 16, 2023. Any Member who does not receive the Postal Ballot Notice may obtain the same by sending an email at <u>secentral sector</u> Any Members may note that the Notice will also be available on the Company's website at www.stitech on the websites of stock exchanges i.e. SEC Limited and National Stock Exchange of India Limited at <u>yww.bseinda.com</u> and <u>yww.rseinda.com</u> respectively, and on the velotate of Kin at <u>history ferroling infliench.com</u>. Also, the results of the Prisatal Ballot dainy with the respectively, and on the velotate of Kin at <u>history ferroling infliench.com</u>. Also, the results of the Prisatal Ballot dainy with also display the results at its registered office.

#### Queries / Grievances related to e-voting:

in case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequent Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of <u>https://evoting.kfriech.com</u> (K7 Websize) or email a <u>investment of is@kfriech.com</u> cred kfirst is other elso. 1-360-309-4001 for any time clarifications.

logies Limited For Sterlite Techn

Amit Deshpande (ACS 17551) General Counsel & Company Secre

## GINNI FILAMENTS LIMITED

Corporate Identity Number: 1.71200UP1982PLC012550
Regd. Office: 110 KM Stone, Delhi Mathura Road, Chihata - 281 401, Distr. Mathura (U.P.)
Corporate Office: D-196, Sector 63 Noide-201307
Tel: - 91-120-4058400 (30 LINES)

ments.com V NOTICE

Notice is heavy joint that the 40th Friedth Annual General Meeting (AGM) of the Members of GNM FILAMENTS LIMITED (The Company) will be fined on Tuesday, the 28th September, 2014 FILAMENTS LIMITED (The Company) will be fined on Tuesday, the 28th September, 2014 FILAMENTS LIMITED (The Company) will be fined on Tuesday, the 28th September, 2014 FILAMENTS LIMITED (The September 2014 FILAMENTS). The contract the business as of both in the AGM notice that 11th August 2014 FILAMENTS LIMITED (The September 2014 FILAMENTS LIMITED (The Company) and September 2014 FILAMENTS LIMITED (The Company) will remain closed from September 20, 2023 to Share Conserve Furuaunt to Section 91 of the Company will remain closed from September 20, 2023 to September 20, 2023 on the synical september of the purpose of the Annual General Meeting. An electronic copy of the Annual Report 2022 23 along with the Votice of 40th AGM are being to the Annual Report 2022 33 are being entered to the Company will remain closed from the Company (Report 2014 FILAMENTS). The Annual Report 2022 23 are being entered by the permitted modes of the Company's wheat the company of the Annual Report 2022 23 are being entered by the permitted modes. The Annual Report all Report 2022 are being entered by the permitted modes. The Annual Report 2022 are available on the Company's website is www.genifilaments.com and physical copy of the adversed documents may be sent on requester by any such Members.

- resaid documents may be sent on request by any each Monther.

  EVOTING

  Parsuant to action 108 of the Companies Act, 2013 read with Rules 20 of Companies
  (Menagement and Administration Rules, 2014 and Regulation, 2015 et 2015)

  Regulations, 2015 companies (passed specified to the Companies (Rules, 2014 and Regulation)

  Regulations, 2015 companies (passed specified to the Art to SERI (LODR right) to exercise the Regulation, 2015 companies (passed specified to the Arthur Regulation)

  Services (Rules) (Passed to the Rules) (Pa
- Date of completion of sending of notice: August 29, 2023.

  Date and time of commencement of remote e-voting through electronic m
  September 23, 2023 (9.00 AM IST).

- end of voting. Members' holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut off dat i.e. September 19, 2023 may cast beir votre electronically. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut off data i.e. September 19, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the Annua General Meeting.
- General Meeting.

  Any person who becomes the members of the company after the dispatch of notice of the Admas AdM and holding shares as of cut off data is. September 19, 2023 may obtain the useroll and password by sending a email request at secretarial@jinnfilaments.com or pareme@Skylmert.com ballet paper shall be made available at the AGM. The facility of voting through ballet paper shall be made available at the AGM and the AGM may also attend the AGM may also attend the AGM may be considered to the AGM may also attend the AGM may also attend two and the AGM may also attend two and the AGM may also attend the AGM may als

- www.gimifilaments.com
  The Company has oppointed Mr. Jatin Gupta, Practising Company Secretary as Scrutinize
  The Company has oppointed Mr. Jatin Gupta, Practising Company Secretary as Scrutinize
  to scrutinize both the electronic voting process and voting process at the venue of AGM Mr
  are and transparent manner and the restate Gederal eleoporist the report of Scrutinize
  shall be placed on the website of the Company www.ginnifilaments.com an
  www.verotionidick.com.edus.com.com
- Work eveninginas.com.
  All girevances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL), Dentral Depository Services (Indial Limited, A. Wing, 25th Floor, Marathon Futures, Mafatlad Mill Campounds, N M Loshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013 or send an email to helpdesk.evoting@cdsindia.com or call

By the order of Board of Director For Ginni Filaments Limite

TAMILNADU NEWSPRINT AND PAPERS LIMITED

CIN – L22121TN1979PL.C007799

Registered Office: 67, MOUNT ROAD, GUINDY, CHENNAI - 600 032

Phone: (91) (044) 22354415-17, 22301094-98, Fax: (044) 22350834 & 22350827

Web: www.tnpl.com. Email: invest\_grievances@tnpl.co.in

INFORMATION TO SHAREHOLDERS' FOR UPDATION OF THEIR DETAILS BEFORE DISPATCH OF NOTICE OF 43<sup>RD</sup> ANNUAL GENERAL MEETING (AGM)

## ce is hereby given that:

- The 43th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Monday, the
- The 43" Annual Ceneral Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Monday, the 25" September, 2023 at 12 None introught video Conferencing/Other Audio Visual Meens in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder and the Securities and Exchange Board in India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with the framework issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India Viete in Circulars issued from time to time to transact the business as set forth in the Notice of the 43" AGM.

  The Company will be sending electronic copies of the 43" Annual Report for FY 2022-23 comprising the Notice of the 43" AGM. Financial Statements, Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto to all the shareholders whose email addresses are registered with the Company / the Depository Participants (DPs) / Registrar and Transfer Agent (RTA). Please note that physical/hard copies of the Annual Report will not be sent, unless requested by the member. These documents will also be available on the website of the Stock Exchange of India Ltd, (www.nseindia.com).

  Members who have not registered or who wish to update their e-mail ID, postal address, selephone /
- Members who have not registered or who wish to update their e-mail ID, postal address, telephone / mobile numbers, Permanent/Account Numbers, bank account details are requested to register / intimate the same with their Depository Perticipant, if the shares are held by them in electronic form and in case of members holding shares in physical form, all intimations are to be sent to Mis. Cameo Corporate Services Limited, the Company's Registrar and Share TransforApent (RTA). a investor@cameoindia.com.
- Emitted, unpay is providing remote e-voting facility to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice. Additionable, the Company is providing the facility of voting through e-voting systems set out in the ANDICE. Additionable, the Company is providing the facility of voting through e-voting systems of the Notice. Additionable, the Company is provided unique to ANDICE during the ANDICE and is provided in the notice. The manner of voting remotely for the Notice and the state of the Notice and the
- include to Stretchindles with order of legisterial time and acts. So per equity share for the Financial The Board of Stretchindles with order of the Stretchindles of the Stretc
- The  $43^{\circ\prime}$  Annual Report for FY 2022-23 along with Notice of the  $43^{\circ\prime}$  AGM will be sent to the shareholders in compliance with the applicable laws on their registered email addresses in due course.

By Order of the Board of Directors For TAMIL NADU NEWSPRINT AND PAPERS LIMITED Sd/-

DIPR / 990 / Display / 2023

ANURADHA PONRAJ Company Secretary

#### BIRLA PRECISION TECHNOLOGIES LIMITED

IDICE is hereby given that the 36° [THRIP STORT JAMES TOWNET]

The strength of the members of the strength of the st

#### articipation in AGM through VC/OAVM:

	Manner of registering/updating email addresses:				
	For Physical shareholders	Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAM (self-attested scanned copy of PAM card), AADHAR (self-attested scanned copy of Aabhar Card) by email to <u>csplikingtercision.com</u>			
	For Demat shareholders	Please provide Demat account details (CDSL-16digit beneficiary ID or NSDL-16digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card),			

he shareholders may contact the Company's Share Transfer Agent, Kfin Technologies Limited by p at their registered office at Karvy Selenium Tower-8, Plot No. 31 &32, Financial District, Gachil Wderabad – S00 032 or by email ankfinkers unound@finance.

of Voting on Resolutions placed better the Auxs:

mayor's providing a mortie e-voting facility ("remote e-voting") to its Shareholders to cast their votes
out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through an eevoting". Shareholders have the option to cast their vote on any of the resolutions using the remote ethe AGM. The manner of remote e-voting / e-voting for Shareholders holding shares in dematerialized or

machiner who have not resigned either e-mail and addresses is provided in the Notice of the AGM.

FORM A

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)  FOR THE ATTENTION OF THE CREDITIONS OF TRIDHANTU ASSET-HOLDINGS LLI				
RELEVANT PARTICULARS				
1	Name of corporate debtor	TRIDHAATU ASSET-HOLDINGS LLP		
2	Date of incorporation of corporate debtor	15-09-2012		
3	Authority under which corporate debtor is incorporated registered	RoC – Mumbai		
4	Limited Liability Partnership Identification No. of Corporate Debtor	AAB-1213		
5	Address of the registered office and	5th Floor, B-Wing, Shrikant Chambers, Near		

Maharashtra 40007 25-08-2023 (order re of corporate debtor

Estimated date of closure of insolve 21\_02\_2024 resolution process high Anunkumar Rath 0017-18/11010 Office No B- 508, Mahaavir Icon Plot No 89 Sector 15, CBD Belapur, Navi Mumbai, Maharashtra,400614, India

ฟลกิสโลรกายสุดของ ---, กาเลล Email - irp.tridhaatu@gmail.com 11-09-2023 (Being the 14th day from the date Last date for submission of claim

erim resolution professional imes of Insolvency Profe Satya Narayan Baheti (IBBI/ IPA-001/ IP

1. Salya Narayan Bahari (IBBI Pe-A001)POrang 2019-2012-2012
2. Sajata Chattopushyay (IBBIP-000)PNooluk-2017-18-1905 (IBBIP-000)PNoolukporate insolvency resolution process of the TRIDHAATU ASSET HOLDINGS LLP on 25-08-200 preditors of Tridhaatu Asset Holdings LLP are hereby called upon to submit their claims w on or before 08-09-2023 to the interim resolution professional at the address mention at entry No 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic mea

non that may become available upon receipt of country from mission of false or misleading proofs of claim shall attract penalties

ASHISH ARJI

Sicagen India Limited



# NOTICE TO SHAREHOLDERS ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING REQUEST TO REGISTER E-MAILS TO RECEIVE ANNUAL REPORTS

REQUEST TO REGISTER E-MAILS TO RECEIVE ANNUAL REPORTS Pressurant to General Circular to 1,00202 dated 28° boosenber 2022 issued by the Ministry of Corporate Affairs nead with the other relevant circulars referred to breinn, it is hancely informed that the 19° Annual General Meeting (ASI) of the Company will be bed on Tuesday, the 26° September, 2023 at 02.00 pm, (BT) through Video Corferencing (VC) (Other Audio Vasal Means (OAW) in comprisince with the applicable provisions of the Companies Act, 2013 (time Act) and the aforesact Circulars. As mandated in the adversact Circulars send with SEBI Circular dated 5° January 2013 on the subject, the Armual Report for the Financial Vera 2022-25 together with the Notice of the AGN with be active to the Company of the Section of the Members of the Company and the Section of the members who are hodding shares in physical formywhous Alfa Per the attention of the members who are hodding shares in physical formywhous Alfa Per the attention of the members who are hodding shares in physical formywhous the Company of the Com

- www.sicagen.com and www.bseindia.com. (A) For the attention of the members who are holding shares in physical form/wh have not registered their e-mail ids and other particulars with the Company I investors are requested to submit their requests online or through e-mail and as far as possible avoid handling of physical documents. You may visit high. Private remondiance man dof look whe guidance for submission of the information online for registering the e-mail, mobile number an other details, but
- nucl may be used. equest for registration/change of the information shall be submitted in Form ISR-1 s prescribed by SEBI which is available in the website of the Company under the lilowing link https://sicagen.com/wp.contentup/cada5/2022/01/investor-Service-equest-Physical-Shares golf to the RTA by sending an e-mail with the scanned opy of the Form and other required documents to kyc@cameoindia.com.
- Club House Road, Chennai 600 002, Ph. No.: 044-2846 0390/40020700.

Club House-Road, Cheminate Usur, P. M. C. U.-42--249-USB-UNLQUIV. U. Person holding shares in death may appraise their Depositor, Participant (DP) for the above purposes. Also it may be ensured that the optor to receive the America Reports and other communications by e-mail has been oily exercised in respect of such holding exercised in respect of the ACM.

is public notice is being published to facilitate the members to register or change or date their contact details and other particulars. Members may kindly avail the opportunity and provide the information at the earliest so that the Company is able to and the notices and other information promptly. For any further clarifications, Members ay contact the RTA as specified above.

For Sicagen India Limited
Ankita Jain
Company Secretary & Compliance Officer

Registered Address and Email ID with IBB 19/503, N R I Complex, Sector 54, 56, 58, Seawood,Nen Navi Mumbai, Maharashtra, 400706 ipashishrathi@gmail.com

WWW.LOKSATTA.COM



# मारुती सुझुकीच्या उत्पादनात दुपटीने वाढीचे लक्ष्य

वार्षिक क्षमता ४० लाखांवर नेणार; ४५ हजार कोटींची गुंतवणूक

# रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि.

सीआयएन : यू९१९९०एमएच१९२५पीएलसी००११८२ नोंदणीकृत कार्यालय : रेस कोर्स, महालक्ष्मी, मुंबई-४०० ०३४. दूरध्वनी क्र. : ०२२-२०८४२५५०/२०८४२५५१ ई-मेल : secretary@rwitc.com; संकेतस्थळ : www.rwitc.com

# सूचना

याद्वारे सुचना देण्यात येत आहे की, रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि.ची १०८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, एजीएमची सूचना दिनांकित २१ ऑगस्ट २०२३ मध्ये तपशिलामध्ये देण्यात आलेल्या व्यवसायावर विचार करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)द्वारे कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ मधील नियम २०सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा १०९ आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेली परिपत्रके म्हणजेच साधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांकित ८ एप्रिल २०२०, साधारण परिपत्रक १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल २०२०, साधारण परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांकित ५ मे २०२० आणि साधारण परिपत्रक क्र. १०/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर २०२२ (संयुक्तपणे 'एमसीए परिपत्रके' असा संदर्भ असलेले)च्या अनुपालनार्थ गुरुवार, २१ सप्टेंबर २०२२ रोजी सायं. ०४.०० वा. घेण्यात येणार आहे.

एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनार्थ वार्षिक अहवाल २०२२-२३ सह एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे अशा सभासदांना ज्यांच्या ई-मेल आयडीची नोंद सदर सूचनेच्या दिनांकापर्यंत क्लबकडे करण्यात आली आहे त्यांना पाठविण्यात आली आहे. एजीएमची सुचना क्लबचे संकेतस्थळ www.rwitc.com वर प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि एजीएमच्या दिनांकापर्यंत संकेतस्थळावर

क्लबकडून सर्व पत्रव्यवहार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त होण्यासाठी सर्व सभासद ज्यांनी त्यांच्या ई-मेल आयडी क्लबकडे नोंदविले/ अपडेट केलेले नाहीत त्यांना क्लबच्या कार्यालयामध्ये सभासदत्व कार्ड क्रमांकाच्या तपशिलासह आणि पॅन कार्डच्या स्व-साक्षांकित प्रतीसह adm@rwitc.com वर लेखी कळविता येईल.

क्लबने रिमोट ई-वोटिंग आणि एजीएमदरम्यान ई-वोटिंग सुविधा पुरविण्यासाठी आणि याच संदर्भात क्लबच्या वतीने असे सर्व कामकाज पाहण्यासाठी एजन्सी म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)ची नियुक्ती केली आहे. रिमोट ई-वोटिंग आणि एजीएमदरम्यान ई-वोटिंगसाठी यूजर आयडी एनएसडीएलद्वारे क्लबच्या सभासदांना थेट पाठविण्यात येईल आणि क्लबच्या अन्य सभासदांना कट-ऑफ दिनांक म्हणजेच १४ सप्टेंबर २०२३ अनुसार ज्यांनी ई-मेल आयडी नोंदिवले आहेत त्यांना व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे २१ सप्टेंबर २०२३ रोजी होणाऱ्या १०८व्य वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हजर राहण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी पाठविण्यात येईल. सर्व क्लब सभासदांना कळविण्यात येत आहे की :

- सभासद ज्यांना एजीएमदरम्यान आपले विचार मांडायचे आहेत किंवा प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी क्लबकडे नोंदविण्यात आलेल्या त्यांच्या ई-मेल आयडीवरून मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३ रोजी स. ०९.०० वा.पासून बुधवार, २० सप्टेंबर २०२३ रोजी सायं. ०५.०० वा.पर्यंत त्यांचे नाव, सभासद क्र. आणि मोबाइल क्रमांकासह adm@rwitc.com secretary@rwitc.com वर पाठवावे.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, १८ सप्टेंबर २०२३ रोजी स. ०९.०० वा. सरू होईल आणि बुधवार, २० सप्टेंबर २०२३ रोजी सायं. ०५.०० वा. समाप्त होईल.
- iii. ठरावावर मतदान करण्यासाठी सूचनेमध्ये देण्यात आलेला कट-ऑफ दिनांक गुरुवार, १४ सप्टेंबर २०२३ आहे.
- iv. रिमोट ई-वोटिंग प्रणाली एनएसडीएल/ छाननीकर्ते यांच्याद्वारे मतदान कालावधी संपल्यानंतर अकार्यक्षम करण्यात येईल. म्हणून क्लब सभासदांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी त्यांचे मतदान केवळ उपरोक्त नमूद कालावधीमध्येच करावे.
- ई-मतदान प्रक्रिया असलेली सूचना एनएसडीएलचे संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com वर आणि कंपनीचे संकेतस्थळ www.rwitc.com
- सभासद २१ सप्टेंबर २०२३ रोजी सायं. ०४.०० वा. व्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे हजर राह शकतात किंवा एनएसडीएलद्वारे पाठविण्यात आलेल्या त्यांच्या लॉग इन अधिकारपत्राचा वापर करून www.evoting.nsdl.com वर लाइव्ह वेबकास्ट पाहू शकता.
- vii. नियोजित एजीएम वेळेपूर्वी १५ मिनिटे अगोदर व्हीसी किंवा ओएव्हीएम मीटिंग सुविधा सुरू करण्यात येईल आणि एजीएमच्या सुरू होण्याच्या नियोजित वेळेपासून १५ मिनिटांच्या वेळेनंतर
- viii. सभेच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टीमद्वारे मतदानासाठी सुविधा (सभेदरम्यान ई-वोटिंग क्लबच्या सभासदांना जे व्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे सभेला हजर आहेत त्यांना सभा सुरू झाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येईल आणि जरी सभा चालू असली तरीदेखील सायं ०५.३० वा. समाप्त होईल आणि केवळ क्लबचे असे सभासद ज्यांनी त्यांचे मतदान रिमोट ई-वोटिंगद्वारे केले नसल्यास सभेच्या ठिकाणी म्हणजेच सभासद सर्व किंवा कोणत्याही ठरावावर रिमोट ई-वोटिंग किंवा सभेच्या ठिकाणी ई-वोटिंगद्वारे मतदान करण्यासाठीच्या पर्यायाची निवड करू शकतात; परंतु दोन्हींची निवड करता येणार नाही.
- क्लबची समिती ई-वोटिंग प्रक्रिया निःपक्ष आणि पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी छाननीकर्ते म्हणून छाननीकर्त्याची नियुक्ती करणार आहेत.
- क्लब सभासद ज्यांनी अगोदरच ठराव(वां)वर रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केले आहे उं सभेलादेखील हजर राहू शकतात; परंतु एजीएमच्या ठिकाणी कोणत्याही ठरावावर परत त्यांचे मतदान करण्यास ते पात्र नसतील.
- xi. ई-वोटिंग किंवा व्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे सभेला हजर राहण्यासंदर्भात कोणतीही समस्य असल्यास एनएसडीएल संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com वरील हेल्प आणि एफएक्यू विभागाला भेट द्या. अन्य कोणत्याही माहितीसाठी क्लब सभासद adm@rwitc.com वर क्लबला ई-मेल करू शकतात.
- xii. सभासद ज्यांना एजीएमपूर्वी किंवा दरम्यान मदत हवी असल्यास एनएसडीएल हेल्प डेस्क यांच्याशी दूरध्वनी क्र. (०२२-२४८८६७०००/ ०२२-२४९९७०००) आणि ई-मेल evoting@nsdl.co.in वर संपर्क करता येईल.
- xiii. छाननीकर्त्याच्या अहवालासह ई-वोटिंगचा निकाल क्लबचे संकेतस्थळ आणि एनएसडीएलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल समितीच्या आदेशाद्वारे

संचालक म्हणून नियुक्ती विचारात घेणे व ती मंजूर करणे.

अनुषंगाने कंपनी आपल्या सभासदांना मतदानासाठी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे.

1/P/CIR/2023/37, दि. 16 मार्च, 2023 नुसार आपले केवायसी पूर्ण करून नोंदवावेत.

येथे ईमेल करावा किंवा केफिनच्या 1-800-309-4001 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

त्यानंतर केफिन द्वारे ई-मतदान सुविधा खंडित करण्यात येईल आणि सदर दिनांकानंतर मतदान करता येणार नाही.

यांची नियुक्ती केली आहे.

ई-मतदान प्रारंभ

ई-मतदान समाप्ती

ई-मतदानाशी संबंधित प्रश्न/तक्रारीः

मुंबई : हे ३० ऑगस्ट २०२३ रोजी दिनांकित

निरंजन सिंग सचिव

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि.

स्टरलाईट टेक्नोलॉजीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः चौथा मजला, गोदरेज मिलेनियम, कोरेगाव रोड १, एसटीएस 12/1, पुणे, महाराष्ट्र- 411001, भारत

CIN: L31300PN2000PLC202408,

फोनः +91-020-30514000, फॅक्सः +91-020-30514113,

ईमेल आयडीः secretarial@stl.tech, वेबसाईटः www.stl.tech

टपाली मतदानाची सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, 2014 (''नियम) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया

(''सेबी'') (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वयरमेंट्स) नियम, 2015 आणि इतर कोणतेही नियम, कायदे व अधिनियम यांचेसह वाचण्यात येणारया कंपनी अधिनियम, 2013 मधील अनुच्छेद 108 व 110 च्या तरतुर्दीच्या अनुषंगाने स्टरलाईट टेक्नोलॉजीज लिमिटेड (''कंपनी'') 11 ऑगस्ट,

सूचनेतील मजकूर

ैसेबी द्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, दि. 12 मे, 2020 आणि

SEBI/HOCFD/CMD2/CIR/P/2021/11, दि. 15 जानेवारी, 2021, SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, दि. 12 मे,

2020 आणि SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4, दि. 5 जानेवारी, 2023 (''सेबी परिपत्रके'') आणि इतर लागू कायदे, नियम व

अधिनियम (सध्या अस्तित्वात असलेल्या आणि वेळोवेळी सुधारित कोणत्याही वैधानिक दुरुस्त्या आणि पुनराधिनियमने यांसह) आणि कॉपोरेट बाबी

मंत्रालयाने जारी केलेले सामान्य परिपत्रक क्र. 10/2020, दि. 28 डिसेंबर, 2022 आणि इतर लागू परिपत्रके यासह इतर संबंधित परिपत्रकांसह वाचण्यात

येणारया सामान्य परिपत्रक क्र. 14/2020, दि. 08 एप्रिल, 2020 आणि 17/2020, दि. 13 एप्रिल, 2020 च्या अनुषंगाने शुक्रवार, दि. 25 ऑगस्ट,

2023 रोजी (''कट-ऑफ दिनांक'') ज्या सभासदांची नावे सभासद नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीकडे असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये

आहेत त्यांच्या डिपॉझिटरीकडून प्राप्त झालेल्या आणि कंपनी / मे. केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड, राजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (''केफिन'') / डिपॉझिटरी/

डिपॉझिटरी (''डीपी'') कडे नोंदणीकृत असलेल्या ई-मेल ॲड्रेसवर वर नमूद सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्याचे काम कंपनीने 29 ऑगस्ट, 2023

नियमांमधील नियम 20 व 22 आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या इतर लागू नियमांसह वाचण्यात येणाखा अनुच्छेद 108 व 110 च्या तरतुदी,

इंस्टीट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या सेक्रेटरीयल स्टॅंडर्डस ऑन जनरल मिटिंग्ज (''रर-2''), लिस्टिंग रेग्युलेशन्स च्या

टपाली ई-मतदान सुविधा पुढील कालावधीदरम्यान उपलब्ध असेल आणि कंपनीने आपल्या सभासदांना ई-मतदान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केफिन

ज्या सभ्सादांनी आपले ई-मेल ॲड्रेस अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांचे समभाग इलेक्ट्रॉनिक स्वरुपात असल्यास त्यांनी ते आपल्य

डीपीच्या माध्यमातून डिपॉझिटरीकडे आणि त्यांचे समभाग छापील स्वरुपात असल्यास सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD

ज्या सभासदांना टपाली मतदान सूचना प्राप्त होणार नाही ते secretarial@stl.tech येथे ईमेल पाठवून ते प्राप्त करू शकतात. सभासदांनी लक्षात घ्यावे की सूचना कंपनीच्या वेबसाईटवर www.stl.tech येथे स्टॉक एक्स्चेंजच्या म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच ऑफ

इंडिया लिमिटेड ची वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे आणि केफिनची वेबसाईट https://evot-

ing.kfintech.com येथेसुद्धा उपलब्ध असेल. तसेच, टपाली मतदानाचा निकाल आणि परिनिरीक्षकांचा अहवाल वैधानिक कालावधीत दाखल

करण्यात येईल आणि वर नमुद वेबसाईट्सवर टाकण्यात येईल. कंपनीद्वारे हे निकाल आपल्या नोंदणीकृत कार्यालयातसुद्धा प्रदर्शित करण्यात येतील.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाशी संबंधित काही प्रश्न / तक्रारी असल्यास सभासदांनी https://evoting.kfintech.com (केफिन वेबसाईट)

च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले ई-मतदान युजर मॅन्युअल पाहावे किंवा अधिक खुलाशासाठी einward.ris@kfintech.com

सभसदांचे मतदान हक्क कट-ऑफ दिनांकास कंपनीच्या भरणा केलेल्या भाग भांडवलातील समभागांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असतील.

11 ऑगस्ट, 2023 ते 10 ऑगस्ट, 2028 पर्यंत श्री वेंकटेश मूर्ती (DIN: 08567907) यांची कंपनीचे पूर्णकालीन विशेष

2023 रोजीच्या सूचनेत दिलेले खाली नमूद कामकाज करण्यासाठी आपल्या सभासदांची ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मंजुरी मिळवू पाहत आहे.

पीटीआय, नवी दिल्ली

मारुती सुझुकी इंडियाने उत्पादन दुपटीने वाढविण्याची योजना आखली असून, त्यासाठी कंपनी सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून पुढील आठ वर्षांत कंपनीची उत्पादन क्षमता वार्षिक ४० लाख मोटारींवर जाणे अपेक्षित आहे.

कंपनीची वार्षिक सर्वसाधारण मंगळवारी झाली, त्यावेळी बोलताना कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी या योजनेची घोषणा केली

ते म्हणाले की, जागतिक

ADITYA BIRLA

मागणी सूचना दिनांक : 23-06-2023

फ्लॅट 1301, **पर्व** : प्रवेश पॅसेज, **पश्चिम** : साईड मार्जिन.

मागणी स्चना दिनांक : 19-06-2023

मागणी सूचना दिनांक : 19-06-2023

| 15, **पश्चिम** : 20 फुट रुंद रस्ता.

दिनांक : 30.08.2023

स्थान : पुणे

2. कर्जदाराचे नाव : संदीप अशोक काकडे, रीना संदीप काकडे

3. कर्जदाराचे नाव : मोहसिन नबाब अत्तार, अमरीन मोहसिन अत्तार

पातळीवर वाहन उद्योग शून्य कर्ब वायू उत्सर्जनाच्या दिशेने पावले टाकत आहे. मारुती सुझुकी ही विविध तंत्रज्ञानांचा यासाठी अवलंब करीत आहे. पुढील आठ ते १० वर्षांत तंत्रज्ञानात नवीन काय बदल होतील, हे आताच सांगता येणे अवघड असले तरी सध्या इलेक्ट्रिक मोटारी, हायब्रीड, सीएनजी, इथेनॉलमिश्रित आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस या इंधन पर्यायांचा वापर करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत.

कंपनीने ४० वर्षांच्या वाटचालीत वार्षिक २० लाख मोटारींचे उत्पादन आणि विक्रीचा टप्पा गाठला आहे. पुढील आठ वर्षांत ही क्षमता आणखी २० लाखांनी वाढविण्यात येईल.

परिशिष्ट IV [सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8(1) पाहावा]

ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी

सिक्यरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002

(2002 चा 54) अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या

अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत मागणी सूचना पाठवली ज्यात कर्जदार यांना

सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत सूचनेमध्ये नमूद रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार व सर्वसामान्य जनतेस सूचित करण्यात येते की

निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमाच्या

अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या

कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहा

करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो **आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्या खालील नमूद

रक्कम अधिक त्यावरील पुढील व्याजाच्या भाराधीन असेल. सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या

1. कर्जदाराचे नाव : राजेश हरेश ठक्कर (कै. हरेश जेठालाल ठक्कर यांच्या उपलब्ध कायदेशीर वारसांच्या क्षमतेत)

रुपेश हरेश ठक्कर (कै. हरेश जेठालाल ठक्कर यांच्या उपलब्ध कायदेशीर वारसांच्या क्षमतेत), प्रीती राजेश ठक्कर, हॅपी

थकबाकी : रु. 1,92,75,944.02/- (रुपये एक कोटी ब्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार नऊशे चळ्वेचाळीस आणि दोन

--- अचल मालमत्तेचे वर्णन ---

**||बाब-1:-** पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे : निवासी फ्लॅट क्रमांक 301, तिसऱ्या मजल्यावर, मोजमाप 44.84 चौ.

मी. (482.47 चौ. फू.) किंवा त्याबद्दल, फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ मोजमाप 89.68 चौ. मी. (965 चौ. फू.) बिल्ट अप

किंवा त्याबद्दल बाल्कनीसह, ''इशिता को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पात, जमीन

संबंधित सिटी सर्व्हे क्रमांक 921, जुना सीटीएस क्रमांक 569 वर बांधलेले, पुणे शहराची सदाशिव पेठ, तालुका पुणे शहर

जिल्हा पुणे येथे स्थित, नोंदणी जिल्हा पुणे, संयुक्त उप. रजिस्टार, हवेली क्रमांक 1 च्या हद्दीत, आणि महानगरपालिका पुणे

शहर, महाराष्ट्र - 411030, आणि **चतुःसीमा खालीलप्रमाणे** : **उत्तर :** जिना, **दक्षिण :** खुली जागा, **पूर्व :** संलग्न मालमत्ता,

🛮 बाब-2 :- पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे - अपार्टमेंट क्र. 1304, तेराव्या मजल्यावर, विंग ''एफ'' मध्ये, कार्पेट

मोजमाप क्षेत्रफळ 66.68 चौ. मी., आणि संस्थेद्वारे वाटप / पुष्टी करण्यासाठी एक झाकलेली पार्किंग जागा वापरण्याचा अनन्य

अधिकार, इतर क्षेत्रे ज्यात कार्पेट क्षेत्राच्या पलीकडे 1 चा समावेश असलेले, बंदिस्त बाल्कनी मोजमाप 12.43 चौ. मी. आणि

2. संलग्न टेरेस मोजमाप 10.66 चौ. मी., "थ्री ज्वेल" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पात, एस. क्रमांक 43 भाग, 44/

भाग आणि 45 चा मंजुर लेआउट पैकी मालमत्ता संबंधित सर्व्हे क्र. 43/1बी/44/45/ए प्लॉट 'ए' (भाग) आणि एस. क्र. 43/1बी/44/45/बी (भाग) वर बांधलेले, गाव कोंढवा बुद्रक, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित, पुणे महानगरपालिका

पुणे च्या हद्दीत पुणे शहर, महाराष्ट्र - 411048, आणि **चतुःसीमा खालीलप्रमाणे** : **उत्तर** : संलग्न लिफ्ट, **दक्षिण** : संलग्न

--- अचल मालमत्तेचे वर्णन ---

पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे - फ्लॅट क्र. 306, तिसरा मजला, मोजमाप 462 चौ. फू. (बिल्ट -अप क्षेत्र), 342

चौ. फू. (कार्पेट क्षेत्र), "दानिश अपार्टमेंट", जमीन संबंधित सर्व्हे क्र. 35/16/1/6 वर बांधलेले, पानसरे नगर, लेन क्र

🛮 03, द लीफ च्या मागे, येवलेवाडी, पुणे, महाराष्ट्र - 411048, आणि **चतुःसीमा खालीलप्रमाणे : पूर्व :** खुली जागा आणि

--- अचल मालमत्तेचे वर्णन ---

पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे - निवासी फ्लॅट क्रमांक - 7, सी टाइप, दुसऱ्या मजल्यावर, मोजमाप क्षेत्रफळ सुमारे

503 चौ. फू. म्हणजे 46.74 चौ. मी. बिल्ट-अप, पोरवाल पार्ल, "माझदा हॅपी शेल्टर अपार्टमेंट" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

इमारतीत, सर्व्हे क्र. 106/2+107/3+4+108, संबंधित सीटीएस क्रमांक 2794 पैकी जमीन संबंधित प्लॉट क्र. 14 वर

बांधलेले, गाव येखडा, शांती नगर जवळ, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित आणि वसलेले, आणि पुणे

महानगरपालिकेच्या हद्दीत आणि उप -निबंधक हवेली यांच्या कार्यक्षेत्रात, पुणे, महाराष्ट्र - 411006 आणि **चतुःसीमा** 

खालीलप्रमाणे आहे : उत्तर : 20 फूट रुंद रस्ता, दक्षिण : 40 फूट रुंद रस्ता, पूर्व : समान ले-आउट चा प्लॉट क्रमांक

थकबाकी : रु. 13,61,564.16/- (रुपये तेरा लाख एकसप्ट हजार पाचशे चौसप्ट आणि सोळा पैसे फक्त)

रस्ता, **पश्चिम** : प्रवेशद्वार, **उत्तर** : संलग्न फ्लॅट क्रमांक 305, **दक्षिण** : संलग्न फ्लॅट क्रमांक 301.

**थकबाकी : रु. 20,01,915.36/-** (रुपये वीस लाख एक हजार नऊशे पंधरा आणि छत्तीस पैसे फक्त)

संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग 8 कडे वेधण्यात येते.

पुढील काळ अतिशय अनिश्चित आणि आव्हानात्मक आहे. आम्हाला २० लाखांनी उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी ४५ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील. हा खर्च आताच्या महागाईचा विचार करून निश्चित करण्यात आला आहे. मारुती ३.० अंतर्गत कंपनी मोटारींच्या २८ मॉडेल दाखल करीत त्यांचे उत्पादन २० लाखांनी वाढविणार आहे, असे भार्गव यांनी सांगितले.

# मारुती सुझुकीच्या सीएफओपदी रॉय

वित्तीय अधिकारीपदी (सीएफओ) अर्णव रॉय यांची निवड करण्यात आल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. ते १६ ऑक्टोबरपासून हा पदभार स्वीकारणार आहेत.

मारुती सुझुकीने कंपनीने

याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, विद्यमान मुख्य

वित्तीय अधिकारी अजय सेठ हे अखेरीस निवृत्त आहेत.

अदानी समूहाशी निगडित परदेशी कंपन्यांची माहिती मिळेना!

'सेबी'कडून पाच देशांशी संपर्कः; सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

**अदानी समूहातील** कंपन्यांबाबत हिंडेनबर्ग रिसर्चने आरोपांबाबत भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीने सर्वोच्च न्यायालयात चौकशी अहवाल सादर केला आहे. तथापि यावरील मंगळवारी नियोजित सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. दरम्यान, सेबीला अद्याप करमुक्त छावण्या असलेल्या पाच देशांकडून अदानी समूहातील गुंतवणूकदार कंपन्यांची माहिती मिळू शकलेली नाही, असे समजते.

सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील घटनापीठ सध्या कलम ३७० रद्द केल्याप्रकरणी दाखल याचिकेवरील सुनावणीत व्यग्र असल्याने, अंदानीप्रकरणी सेबीच्या चौकशी अहवालासंबंधी सुनावणी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सेबीने अदानीप्रकरणी २५ ऑगस्टला आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता.

PUBLIC NOTICE



अदानी प्रकरणात १२ कंपन्यांना फायदा

अदानी समूहातील कंपन्यांमधील गैरप्रकारांवर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर अदानी समूहातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग भांडवली बाजारात गडगडले होते. त्यावेळी सुमारे डझनभर परदेशी गुंतवणूकदार आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांच्या पंडझडीतून (शॉर्ट सेलिंग) मोठा फायदा कमावला, असे सक्तवसुली संचालनालयाच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. सेबीच्या चौकशी अहवालातही या १२ संस्थात्मक गुंतवणूकदारांसंबंधी तपशील सामावण्यात आल्याचे समजते.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समूहाबाबतच्या महिन्यातील अहवालातील आरोपांची चौकशी सेबीने पूर्ण केली असून, त्याचाच हा गोपनीय

> सादर करण्यास सांगितले होते. त्यावर दिवसांची मुदतवाढ

मागून अखेर

अहवाल

सुरुवातीला

न्यायालयाने

सेबीला १४

ऑगस्टपर्यंत

आहे.

२५ ऑगस्टला अहवाल सादर केला सेबीच्या अहवालातील माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली समूहाच्या कामकाजाबाबत विविध २४ मुद्द्यांवरील चौकशीचा यात समावेश असल्याचे समजते. त्यातील २२ मुद्यांवरील चौकशी आधीच पूर्ण झाली आहे. सेबीला अद्याप पाच देशांकडून समूहातील परदेशी गुंतवणूकदारांची माहिती मिळालेली

अदानी समूहाशी निगडित १३ परदेशी कंपन्यांची तिने चौकशी केली आहे. त्याचबरोबर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांबाबत पाच देशांकडे माहिती मागविण्यात आली आहे. हे पाचही देश करमुक्त छावण्या (टॅक्स हेवन) म्हणून प्रसिद्ध आहेत.

# जागतिक सकारात्मकतेने 'सेन्सेक्स'मध्ये ८० अंशांची भर

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: जागतिक सकारात्मकता आणि त्या परिणामी देशांतर्गत आघाडीवर धातू, ऊर्जा आणि निवडक वित्तीय कंपन्यांचे समभाग वधारल्याने सलग दुसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी सकारात्मक पातळीवर स्थिरावले. बाजार विश्लेषकांच्या मते, प्रमुख निर्देशांकात सर्वाधिक वजन राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एअरटेल या कंपन्यांच्या समभागातील घसरण आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधी ओघ आटल्याने निर्देशांकातील वाढ मर्यादित

दिवसअखेर सेन्सेक्स ७९.२२ अंशांनी वधारून ६५,०७५.८२ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने २३२.४३ अंशांची झेप घेत ६५,२२९.०३ अंश ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. तर दुसरीकडे

> निफ्टीमध्ये ३६.६० अंशांची भर पडली आणि तो १९,३४२.६५ पातळीवर स्थिरावला.

अमेरिकेतील घसरता विकासदर आणि आर्थिक आघाडीवर घसरत्या कामगिरीमुळे मध्यवर्ती बँकेकडून विकासदराला चालना देण्याची भूमिका घेण्याच्या शक्यतेने व्याजदर वाढ तूर्तास टाळली जाण्याची शक्यता आहे. परिणामी, जागतिक बाजारात सकारात्मक पडसाद उमटले. मात्र निर्देशांकात सर्वाधिक वजन राखणाऱ्या कंपन्यांच्या समभागात घसरण वाढल्याने मर्यादित वाढ झाली. देशांतर्गत आघाडीवर सणोत्सवाच्या हंगामाला सुरुवात होणार असल्याने ग्राहकोपयोगी वस्तू, उत्पादन, ऊर्जा आणि गृह निर्माण यांसारख्या क्षेत्रांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद

NOTICE is hereby given that my client i.e. Mr. NEMARAM DALAJI CHOUDHARI & Mr. KIKARAM BURARAM CHOUDHARI are the Present owner of All that piece and parcel of the land area admeasuring area admeasuring 0H 1R out of Survey no 16 Hissa no 1A along with construction area 14.10 X 12.06 feet thereon having Milkat no 861, Zone no 4 Gat no 1 situated at Village-Thergaon, Tal-Haveli, Dist.-Pune. The Original Sale Deed New Registration no 4290 Dated 03/09/1988 (Old Registration no 1532 Dated 02/05/1985) Sub Registrar Mawal executed between Mr. Damodar Bapu Gujar and Mr. Madhukar Sadashiv Gaware along with Registration Receipt and Index II regarding the said property has been lost on 25 August 2023 at the area of RTO Office has been lost by Nemaram Dalaji Choudhari and a Lost Report no 119061 Dated 29/08/2023 regarding the same has been lodged with Shivaji Nagar Police Station, Pune. No person shall enter into any kind transfer on the basis of above mentioned lost documents (except above mentioned client), if same is made, then it will be illegal transaction, please take note. If anybody may found above mentioned Lost Documents OR has any objection/claim is hereby required to communicate in the writing with documentary evidence at my office, within 07 days from the

Place:- Pune

Adv. Santosh Aware, B.Sc. LLB

Taware Patil Building, 45, Parvatigaon, Pune - 411009 Mobile: 9860804504, E mail ID: advocateaware@gmail.com

जाहीर नोटीस

विद्यमान मालक १. श्रीमती रेखा प्रकाश यादव, २. कै. लिंगम्मा बलराज यादव असून कै. लिंगम्मा **बलराज यादव** हे **दिनांक १४/०४/२०११** रोजी पुणे येथे मयत झाले असून तर्फे कायदेशिर वारसदार कै. प्रकाश बलराज यादव हे दिनांक २९/९९/२०९२ रोजी पुणे येथे मयत झाले असून त्यांना कायदेशिर वारसदार १. रेखा प्रकाश यादव, २. निखिल प्रकाश यादव, ३. रूचिता प्रकाश यादव, सर्व रा. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, फ्लॅट नं. ५, दुसरा मजला, शिराळ शेठ चौक, आयप्पा मंदिर समोर, १७७/१७८, रस्ता पेठ, पुणे ४११०११ यांनी आमचे अशिलांना खालील वर्णन केलेल्या मिळकतीचे व्यवहाराबाबत बोलणी करून सदरची मिळकत खरेदी देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. सबब सदरची मिळकत कोणासही गहाण – दान, लीज – लीन, बक्षीस, खरेदी, विल, करार – मदार या स्वरूपात दिलेली नाही. सबब सदरीची मिळकत पूर्णपणे निर्वेध व निजोखमी असल्याबाबतचा भरवसा सदर विद्यमान मालकांनी आमचे अशिलांना दिला आहे. सदर मिळकतीसंदर्भात त्याचे वाली वंशज, आपत्ये, जवळचे नातलग व इतर कोणाचा काहीही हितसंबंध असल्यास त्यांनी मुळ कागदपत्रानिशी १५ दिवसांचे आत आमचे अशिलांची खात्री पटवून द्यावी. तसे न केल्यास कोणाचाही कुठल्याही प्रकारचा हक नसून तो त्यानी सोडून दिला असे समजुन आमचे अशील सदरची मिळकत पुर्णपणे निर्वेध, निजोखमी व निष्कर्जी असे समजून सदरचा व्यवहार पूर्ण करतील याची आपण नोंद घ्यावी.

परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन :- तुकडी पुणे, पोट तुकडी, ता हवेली मा. दुय्यम निबंधक साहेब हवेली यांचे कार्यक्षेत्रातील तसेच पुणे महानगरपालिका यांचे हदीतील गाव मौजे रस्ता पेठ येथील **सिटीएस नं** १७७/१७८ या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या लक्ष्मीनारायण अपार्टमेंट या सोसायटीमधील दसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. ५ यांसी क्षेत्र ४८.८६ चौ. मी. तसेच टेरेस क्षेत्र ९.४७ चौ. मी. ही मिळकत येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे ॲड. चंद्रबोधी राजवंत

दिनांक: २९.०८.२०२३

ऑफीस : शॉप नं. ९, प्रेम लोक प्लाझा, मधुबन सोसायटी जवळ, कळस, पुणे : १६८९०१६७७५, E-mail id-advrajwantgmail.com

होम फस्टे फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

सीआयएन : L65990MH2010PLC240703 वेबसाईट : homefirstindia.com ई-मेल आयडी : loanfirst@homefirstindia.com फोन नं. : 180030008425

ताबा सूचना संदर्भः सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 8 च्या उप-नियम (1) अंतर्गत ताबा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (2002 चा अधिनियम क्र. 54) अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात येणारया सदर अधिनियमाच्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत एक मागणी सूचना निर्गमित केली ज्यात त्यांना सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून तुम्हाला / कर्जदारांना, खालील नावाच्या व्यक्तीला 60 दिवसांचे आत थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. कर्जदार सदर रकमेचा भरणा दिलेल्या वेळेत करण्यात असमर्थ ठरले म्हणून होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडने, सरफेसी कायदा, 2002 च्या कलम 13 च्या उप कलम (4) च्या तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमूद मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

-	अ.	कजेदार/सह–कजेदार/	तारण ठेवलेल्या	मागणी सूचना	मागणी सूचनेच्या तारखेनुसार	ताबा
1	क्र.	जामीनदारांचे नाव	मालमत्तेचे वर्णन	दिनांक	एकूण थकबाकी (रु. मध्ये)	दिनांक
1	1	आनंद सरवदे, लता	फ्लॅट क्रमांक 02, टॉवर सी 2, आनंदग्राम वाखरी, फेज 1, पुणे- 412230	07-06-2022	6,38,008	25-08-2023
1		तुकाराम सरवदे				
1	2	संतोष रामाभाऊ पवार,	फ्लॅट नं. 305, शांताई रेसिडेन्सी 126/1, शिव कॉर्नर जवळ, एसएनपीबी इंटरनॅशनल	07-06-2022	13,34,050	28-08-2023
1		स्वाती संतोष पवार	स्कूल केशव नगर मांजरी रोड मांजरी तालुका हवेली पुणे महाराष्ट्र- 412307			
1	कर्ज	दार रक्कम परतफेड करण्यात	अयशस्वी झाल्यामुळे, याद्वारे कर्जदार/जामीनदार आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीर	प दिली जाते की ख	व्राली स्वाक्षरीकाराने वर नमूद	केलेल्या तारखेला

उक्त अधिनियमाच्या नियम 8 सह वाचलेल्या कलम 13(4) अंतर्गत त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. कर्जदार/जामीनदार तसेच आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की त्यांनी वरील संदर्भित मालमत्ता/सुरक्षित मत्ता किंवा त्यावरील कोणत्याही भागासंबंधित व्यवहार करु नये आणि उक्त मालमत्ता/सुरक्षित मत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार मालमत्ता/सुरक्षित मत्तेच्या अनुसार यावरील नमूद केलेल्या रकमेकरिता होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड च्या आकाराच्या विषयाधीन असेल, जी रक्कम पूर्णतः प्रदान होईपर्यंत त्यावरील पूढील व्याजासह देय आहे.

उपलब्ध वेळेत सुरक्षित मत्तेच्या विमोचनाकरिता कायद्याच्या कलम 13 च्या पोट-कलम (8) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधीत आहोत. स्थळ: पुणे

प्राधिकृत अधिकारी होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड तारीख: 30.08.2023



मिळकतीच्या ई लिलावाची नोटीस.

क्षेत्रीय कार्यालय,

रक्कम, राखीव किंमत, लिलावाची वेळ व तारीख, बयाणा रक्कम, बोली वाढविण्याची रक्कम इ. खाली नमूद केल्यानुसार आहे.

दुसरा मजला, ११/१, शारदा सेंटर, खिलारे पथ, एरंडवणा, पुणे-४११००४, फोन : (०२०) २५९३७२२६, २५९३७२५४ ई-मेल : recovery.pune@bankofbaroda.com,

ड–लिलाव सिक्युरिटायझेशन अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम मधील तरतुदीनुसाल चल आणि अचल

तमाम जनतेस, खासकरुन कर्जदार आणि जामीनदार यांना ही जाहीर नोटीस देण्यात येते की खाली नमूद केलेली चल व अचल मिळकत जी तारणावरील कर्ज देणारी वित्तसंस्था/बँक यांना गहाण/नजरगहाण यानुसार तारण दिलेली आहे व जिचा ताबा बँक ऑफ बडोदा यांचे अधिकृत अधिकारी यांनी घेतलेला आहे ती जेथे आहे तेथे, जशी आहे तशी आणि जे काही तेथे आहे ते या तत्त्वावर खाली नमूद केलेल्या खात्यांच्या वसुलीसाठी विक्री करण्यात येत आहे. कर्जदार, जामीनदार, तारण मिळकत, येणे राखीव किंमत / १०% बयाणा रक्कम / बोली वाढ रक्कम

नायर यांनी नोंदवले.

विक्रीसाठी

कर्जदार व जामिनदार मालमत्तेचा तपशिल आणि १३(२) नुसार मागणी एकूण थकबाकी यांचे नाव / शाखा नोटीस दिनांक फिरोज राशिद शेख, सलमान राशिद शेख फ्लॅट नं. १, तळ मजला, क्वादरी पॅलेस, सिटी सर्व्हें नं. ८१७/२ (भाग), पदमजी गेट पोलीस चौकी जवळ, ₹. ३४,८9,44६.00 ₹. ३9,04,000/-अधिक पुढील व्याज + भवानी पेठ, पूणे– ४११०४२. क्षेत्र ६९० चौ. फूट. ROSARB Ph: 9921064345 बयाणा रु. ३,०५,०००/-इतर शुल्क मागणी नोटीस तारीख: ०२,०५,२०२२, ताबा: प्रत्यक्ष बोली वाढ रु. २५,०००/-

लिलावाचा तपशील : ई-लिलाव दिनांक व वेळ : १५ सप्टेंबर २०२३ रोजी द्. ०२.०० ते सायं. ०६.०० वा., बोली सादर करण्याची शेवटची तारीख: दि. १४ सप्टेंबर २०२३. मिळकत पाहणीसाठी दिनांक: दि. ०५ सप्टेंबर २०२३

https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp या लिंकवर संपर्क करावा.

व शर्तीसाठी येथे स्कॅन विक्रीच्या सविस्तर अटी व शर्तीसाठी यांत दिलेल्या

करा.

स्टरलाईट टेक्नोलॉजीज लिमिटेड करिता स्थानः पुणे

| 30 ऑगस्ट, 2023 रोजी स. 10.00 वा.

28 सप्टेंबर, 2023 रोजी सायं. 5.00 वा.

दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३

अमित देशपांडे जनरल काउन्सेल आणि कंपनी सचिव (ACS 17551)

दिनांक: २९.०८.२०२३ ठिकाण : पुणे

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

विक्रीच्या सविस्तर अटी

मुख्य व्यवस्थापक व अधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा

मारुती सुझुकी इंडियाच्या मुख्य

भांडवली आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड बाजाराला नोंदणीकृत कार्यालय : इंडियन रेयॉन कंपाऊंड, वेरावल, गुजरात - 362266 शाखा कार्यालय : पहिला मजला, लोहिया जैन आर्केड, स. क्र. 106, चतुर्श्रुंगी मंदिराजवळ, सेनापती बापट मार्ग, पुणे - 411016

ताबा दिनांक : 29-08-2023

ताबा दिनांक : 29-08-2023

ताबा दिनांक : 28-08-2023

प्राधिकृत अधिकारी

या वर्षाच्या

होत

This Notice Dt.: 29/08/2023

तमाम लोकांस या जाहीर नोटीशीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे

आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड